



शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

परिपत्रक

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम - 133(1) अन्वये विद्यापीठाचे वित्तीय वर्ष सुरू होण्यापूर्वी कमीत कमी दोन महिने अगोदर विद्यापीठाचा पुढील वित्तीय वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याची तरतुद आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठ पदव्युत्तर अधिविभाग प्रमुख / प्रशासकीय विभाग प्रमुख / संचालक / समन्वयक यांना कळविण्यात येते की, सन 2026-27 चे सुधारित अंदाजपत्रक व सन 2027-2028 च्या वार्षिक अंदाजपत्रकात आपल्या अधिविभाग / विभागाला आवश्यक असणारी आर्थिक तरतुद करण्याकरीता आपल्या विभागाच्या Login वर Online पध्दतीने माहिती दि. 15-10-2026 पूर्वी नोंदविण्यात यावी.

माहिती नोंदवताना खालील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

1. सन 2026-2027 च्या सुधारित अंदाजपत्रकात समाविष्ट करावयाची आर्थिक तरतुद योग्य त्या स्पष्टीकरणासह भरावी. त्यामध्ये अंदाजपत्रकीय शिर्षकानुसार दि. 30-09-2026 अखेर Reconciled झालेला प्रत्यक्ष खर्च व दि. 01-10-2026 ते दि. 31-03-2027 या कालावधीचा वस्तुनिष्ठ अपेक्षित खर्च, मुळ मंजूर तरतुदीपेक्षा कमी / जास्त खर्चाच्या कारणमिमांसे सह माहिती भरण्यात यावी.
2. अ. आपल्या विभाग / अधिविभागाला आर्थिक वर्ष 2027-2028 मधील आवश्यक खर्चाकरिता लागणा-या आर्थिक तरतुदी करिता माहिती भरावी.
ब. देखभाल अंदाजपत्रकात (Maintenance Budget) आवर्ती व अनावर्ती (Recurring & Non Recurring) खर्चाची मागणी विहित शिर्षकाखाली भरावी.
क. अधिविभागामध्ये शिकविले जाणारे अभ्यासक्रम, अधिविभागांतर्गत नव्याने सुरू झालेले अभ्यासक्रम त्याचे मान्यताप्राप्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी याची माहिती स्वतंत्र तक्त्यात दयावी.
ड. अधिविभागामध्ये शिकविले जाणा-या अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता व प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची गेल्या दोन वर्षांची माहिती दयावी.
3. विभाग / अधिविभागाची सन 2026-2027 या वर्षाची दि. 30-09-2026 ची प्रत्यक्ष जमा दाखवणेत आली आहे. तेंव्हा दि. 01-10-2026 ते 31-03-2027 या कालावधीची सुधारित अपेक्षित जमा आणि सन 2026-2027 मधील बाबवार वार्षिक अपेक्षित जमा (फी व इतर जमा) याची माहिती भरण्यात यावी. जमा रकमांचा ताळमेळ घेतलेबाबत कॅशबुक विभागाने प्रमाणित करणे आवश्यक.
4. आस्थापना विभागाने पगारपत्रके विभागाच्या सहाय्याने वेतन अनुदान योजनेखाली, विद्यापीठ जनरल फंडातून व इतर फंडातून भरलेल्या व भरावयाच्या शिक्षक व शिक्षकेतर पदांचा बाबवार जमा व खर्च याविषयी माहिती भरून दयावी.
5. स्थापत्य / विद्युत विभाग, भांडार विभाग व वाहन विभागाने देखभाल अंदाजपत्रकामध्ये त्या त्या अंदाजपत्रकीय शिर्षकाखाली कराव्या लागणा-या तरतुदी संबंधी देखभाल व दुरुस्तीच्या कामांची ढोबळ अंदाजपत्रके तयार करून माहिती भरून दयावी.
6. संशोधन व विकास निधी (R & D Fund) तसेच घसारा निधी (Depreciation Fund) किंवा जनरल फंडातून घ्यावयाच्या विकास कामांचे ढोबळ अंदाजपत्रक तयार करून आवश्यक त्या निधीची मागणी करावी. त्याचप्रमाणे घ्यावयाच्या कामांची निकडही विषद करावी.

7. यु. जी. सी., केंद्रशासन, राज्यशासन व इतर संस्थेने मंजूर केलेले विकास प्रकल्प / योजने खाली सन 2026-27 ची सुधारित भांडवली खर्चाविषयी तरतुदीबाबत स्थापत्य व विद्युत विभाग, भांडार विभाग व महाविद्यालय व विद्यापीठ विकास विभागाने ज्या त्या अधिविभाग / प्रशासकिय विभागाच्या सहमतीने, एकत्रित माहिती भरून द्यावी.
8. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून, केंद्रशासनाकडून, तसेच राज्यशासन व इतर यंत्रणेकडून, निरनिराळ्या अधिविभाग / प्रशासकिय विभागामध्ये मंजूर व प्रगतिपथावर असलेले प्रकल्प / योजनेविषयी बाबवार मंजूर अनुदान, प्रकल्प कालावधी दि. 31 मार्च 2026 अखेर अखर्चित रक्कम, सन 2026-2027 मधील सुधारित अपेक्षित जमा व खर्च व सन 2027-2028 मधील अपेक्षित जमा व खर्च अंदाजपत्रकीय शिर्षकासह सविस्तर माहिती ज्या त्या अधिविभागाने / प्रशासकिय विभागाने स्वतंत्र तक्त्यात तयार करून महाविद्यालय व विद्यापीठ विकास विभागामार्फत संवर्गनिहाय एकत्रित करून अंदाजपत्रक विभागास सादर करावी.
9. ठेवी, तसलमात / अध्यासन फंड व इतर फंडाबाबत माहिती संबंधित विभागाने तसेच वित्त व लेखा विभागाने सादर करावी.
10. लेखन सामग्री करीता कराव्या लागणा-या तरतुदी विषयी तपशील स्वतंत्ररित्या संगणकीय प्रतीत (Soft copy) त्या त्या अधिविभागाने/प्रशासकिय विभागाने भांडार विभागाकडे द्यावा. तदनंतर भांडार विभागाने सदरची माहिती त्या त्या अंदाजपत्रकीय शिर्षकाखाली संकलीत करून अंदाजपत्रकीय विभागास सादर करावी.

सन 2027 - 2028 च्या अंदाजपत्रकासाठी आपल्या विभागाकरीता आवश्यक आर्थिक तरतुदी याची माहिती विद्यापीठ संकेत स्थळावरून Online पध्दतीने भरून सादर करावयाची आहे. यासाठी आपल्या विभाग/अधिविभागास स्वतंत्र Login देवून User ID याची माहिती यापूर्वी दिलेली आहे. त्यानुसार आपण अंदाजपत्रक online पध्दतीने भरून सादर करावे. Online पध्दतीने माहिती भरताना काही अडचणी असल्यास अंदाजपत्रक विभागाकडे संपर्क साधावा.


प्र-वित्त व लेखा अधिकारी

शिवाजी वि./लेखा अंदाजपत्रक/ 66

दिनांक :- 15/09/26

प्रति,

- 1) सर्व अधिविभागप्रमुख,
- 2) सर्व प्रशासकिय विभाग प्रमुख
प्रत माहितीसाठी

- 1) सर्व स्वीय सहायक

मा. कुलगुरु / मा. प्र-कुलगुरु / मा. कुलसचिव / मा. संचालक परीक्षा व मुल्यमापन मंडळ /
मा. वित्त व लेखा अधिकारी

- 2) सर्व उपकुलसचिव / सहा. कुलसचिव.

- 3) इंटरनेट विभाग - सदरचे परिपत्रक विद्यापीठाचे वेबसाईटवर (इंट्रानेटवर) ठेवावे.